

दोन शाळा/शाखा/तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक : वेतन १२२१/प्र.क्र.४२/टीएनटी-३
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १ मार्च, २०२३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक आयएनएस १०७९/जी, दिनांक १५/७/१९७४.
- २) शासन निर्णय क्रमांक एसएचएन २६९६/३१७४४(६९१/९६) माशि-२, दिनांक १२/८/१९९६
- ३) शासन निर्णय क्रमांक एचएससी १७०४/(३६३/०४)/उमाशि-१, दिनांक ४/७/२००७.

प्रस्तावना :-

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित/अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये/एकाच शाळेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये/एकाच शाळेच्या अनुदानित तसेच अंशतः अनुदानित तुकडीवर अशा दोन ठिकाणी अर्धवेळ शिक्षक पदाचा कार्यभार पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करताना, युनिक शालार्थ आयडी, शालार्थ आयडीचे आधार मॅपिंग तसेच अनुदानित व अंशतः अनुदानित पदांचे वेतन वेगवेगळ्या लेखाशीर्षातून अदा होणे इ. मुळे अशा कर्मचाऱ्यांना दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन अदा करताना अडचण निर्माण होत असल्याने, याबाबतच्या कार्यवाहीच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमध्ये एकाच शाळेतून दोन्ही अर्धवेळ पदाचे वेतन काढण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित/अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एकाच संस्थेच्या दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये/एकाच शाळेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये/एकाच शाळेच्या अनुदानित तसेच अंशतः अनुदानित तुकडीवर अशा दोन ठिकाणी अर्धवेळ शिक्षक पदाचा कार्यभार पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करताना शासनाने घोषित केलेल्या अनुदानानुसार अनुज्ञेय टक्केवारीनुसार एकाच शाळेतून काढण्यात यावे. यासाठी खालील अटी व शर्ती लागू राहतील:-

- १) अर्धवेळ मान्य पदावर कार्यरत असलेल्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या अर्धवेळ पदाचा कार्यभार मंजूर करताना शासन निर्णय दिनांक ४/७/२००७ मधील मुद्दा क्र. ६ मधील अटी व शर्ती लागू राहतील. सदर शासन निर्णयातील तरतूदी सुस्पष्ट आहे.
- २) शिक्षण उपसंचालक यांनी दोन अर्धवेळ पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबतची अनुज्ञेयता तपासावी.

- ३) जे पद प्रथम निर्माण झाले ते पद पूर्णवेळ करून संच मान्यतेत आवश्यक ती दुरुस्ती करून सदर दोन्ही लेखाशीर्षातील (२२०२०४७८ व २२०२०५११) अर्धवेळ पदांचे वेतन व भत्ते अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून २२०२०४७८ या एकाच लेखाशीर्षातून काढण्यात यावे.
- ४) संबंधित अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) यांनी सदर अर्धवेळ शिक्षकाला शासनाने घोषित केलेल्या अनुदानानुसार अनुज्ञेय टक्केवारीनुसार (उदा. अर्धवेळ ५०% + अर्धवेळ २०%) वेतन व भत्ते अदा होईल, याची दक्षता घ्यावी.
२. उपरोक्त अटी पूर्ण करणाऱ्या दोन शाळा/शाखा/तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत यावे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३०११८३४०८२८२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल मुंबई
- २) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई
- ३) प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ४) महालेखापाल, (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई, /नागपूर
- ५) महालेखापाल, (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई, /नागपूर
- ६) निवासी लेखा परीक्षा अधिकारी
- ७) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १०) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ११) सर्व शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक (माध्यमिक)
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १३) सर्व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक)
- १४) बिझनेस अॅनॅलिस्ट (शालार्थ प्रणाली), महाआयटी को. लि. चर्नीरोड, मुंबई,
- १५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अर्थसंकल्प कार्यासन, मंत्रालय, मुंबई
- १६) निवड नस्ती-टिएनटी-३.